

16. 5, 4, 13. 5, 28. 54, 12. RAGH. 3, 2. 8, 57. 11, 59. 17, 15. KUMĀRAS. 2, 20. 7, 42. ÇĀK. 69, 3. VIKR. 8. VARĀH. BRH. S. 9, 36. 27, 4. ÇĀṆK. zu BRH. ĀB. UP. S. 283. BHĀG. P. 5, 25, 2. PAÑĀK. 4, 3, 200. PAÑĀT. 231, 25. HIT. 69, 4, v. l. PRAB. 33, 10. SARVADARÇANAS. 16, 21. स (पीष्मः) च वृन्दवनगुणैर्वसत् इव लक्षितः BHĀG. P. 10, 18, 3. अयं रथनिर्घोषो नैषधस्यैव लक्ष्यते so v. a. dieses Wagengerassel hört sich wie das des Nala an MBH. 3, 2888. — लक्ष्यते MBH. 5, 7042 fehlerhaft für लक्ष्यते (so die ed. Bomb.), लक्ष्यतां R. 5, 82, 19 fehlerhaft für भक्ष्यतां, अलक्ष्य PAÑĀK. 4, 2, 25 fehlerhaft für अलक्ष्य.

— अति, अनतिलक्षितः KĀM. NITIS. 12, 9 fehlerhaft für अनभि^० unbemerkt, ungesehen.

— अभि 1) bezeichnen, bestimmen: रामानलक्ष्यो मद्रूपैः शककाले ऽभिलक्षिते Verz. d. Oxf. H. 188, b, 13. अभिलक्षितो वरो रूढः so v. a. auserseren zu MBH. 12, 13223. — 2) sein Augenmerk richten auf, im Auge haben: प्रायणीष्यकर्माभिलक्ष्य देवयजनं प्रविष्टाः Comm. zu TBa. 4, 5, 9, 3. — 3) berichten, kundthun: भरद्वाजाभिगमनम् u. s. w. तेषां तत्रस्थैरभिलक्षितम् R. 2, 57, 2. — 4) erblicken, gewahr werden: पार्षतश्च महायुद्धे विमुखो ऽद्याभिलक्ष्यते so v. a. scheint zu sein MBH. 8, 1045. HARIV. 3675. त्रिदशगणैरभिलक्षितप्रभावः erblickt, gesehen HARIV. 13051. अनभिलक्षित unbemerkt, ungesehen MBH. 1, 5822. नाभिलक्षित dass. JĀGŪ. 3, 59.

— आ erblicken, gewahr werden, sehen; med. MBH. 4, 1568. लक्ष्य 1, 787. 2, 2403. 3, 12215. R. GORR. 2, 71, 3. 3, 1, 4. 4, 10, 8. 5, 29, 17. 7, 34, 15. RĀGA-TAR. 4, 422. 5, 365. BHĀG. P. 1, 7, 32. 12, 34. 6, 9, 4. 10, 16, 13. PAÑĀK. 4, 2, 30 (fälschlich अलक्ष्य gedr.). PAÑĀT. ed. OFD. 33, 16. एतदालक्ष्यते राम मधुकानां महदनम् R. 3, 19, 22. BHĀG. P. 10, 39, 36. अलक्षित 1, 4, 6. R. GORR. 2, 5, 13. अलक्ष्ये भवती मत्तराधिम् BHĀG. P. 1, 16, 20. नातिपर्याप्तमालक्ष्य मत्कुत्तरश्च भोजनम् RAGH. 15, 18. BHĀG. P. 3, 23, 49. 4, 7, 22. 23, 21. 6, 12, 30. 7, 8, 2. 8, 12, 37. SARVADARÇANAS. 56, 10. शोच्या च प्रियदर्शना च मदनविलिखितेयमालक्ष्यते erscheint ÇĀK. 58. 133. 69, 2, v. l. प्रागेवालक्षितं स्वरम् vernommen, gehört R. 7, 35, 43. शत्रुरालक्षितो MBH. 7, 6262 fehlerhaft für शत्रुश्चालक्षितो d. i. अल^०, wie die ed. Bomb. liest. — Vgl. अलक्ष्य.

— उपा erblicken, gewahr werden: तमुपालक्ष्य BHĀG. P. 9, 3, 5. अतर्त्वत्तमुपालक्ष्य देवीम् 14, 40.

— समा dass.: नैषादिं आ समालक्ष्य भर्षस्तस्यै तदत्तिके MBH. 1, 5249. वितथीस्तासमालक्ष्य पतितांश्च महीतले 8, 1062. HARIV. 6427. 13262. R. 4, 18, 25. 38, 12. 7, 14, 20. दैवं समालक्ष्य auf das Schicksal sehend so v. a. auf die Erfüllung des Schicksals wartend MBH. 13, 313.

— उप 1) bezeichnen, kennzeichnen: लक्षित bezeichnen, gekennzeichnet, erkennbar an JĀGŪ. 1, 30. 2, 151. KĀM. NITIS. 7, 47. KATHĀS. 10, 131. 31. 41. 56, 338. ÇĀṆK. zu KHĀND. UP. S. 29. RĀGA-TAR. 4, 417. BHĀG. P. 3, 11, 32. 4, 29, 20. 5, 3, 3. 7, 7, 22. 2. 7, 9, 36. 11, 5, 27. MĀRK. P. 74, 58. 97, 20. WEBER, RĀMAT. UP. 332. Schol. zu P. 4, 4, 84. 2, 1, 16. KCSUM. 58, 16. fg. KULL. zu M. 2, 170. 3, 45. 9, 35. Schol. zu NAIŠH. 22, 42. अङ्गाश्चोपलक्षिताः (वङ्गाः) so v. a. mit Einschluss von Kāmpā H. 937. — 2) näher bestimmen, definieren; act. Schol. zu RV. PRĀT. 3, 1. लक्षित BHĀG. P. 3, 26, 17. — 3) uneigentlich bezeichnen, — ausdrücken: उमाशब्देन ब्रह्मविद्यामुपलक्ष्यति ŚĀJ. bei MUIR, ST. 4, 338. ननुत्रशब्देन ज्योतिःशास्त्रमुपलक्ष्यते KULL.

zu M. 3, 162. ŚĀH. D. 153, 8. SARVADARÇANAS. 87, 9. सा (शात्मली) द्वीप-रूपेण (dat.) उपलक्ष्यते so v. a. dient metonymisch als Name des Dvīpa BHĀG. P. 5, 20, 8. अनुपलक्षितवचोऽभिधोयमाना benannt mit einem Namen, neben dem noch kein anderer uneigentlicher besteht, 17, 1. — 4) sein Augenmerk richten auf, beachten; act. MBH. 12, 4370. 13, 6606. KĀM. NITIS. 16, 40. शतशो ऽप्युपलक्ष्ये HARIV. 12351. पाणिनीयादिशब्दस्मृती-रूपलक्ष्य Verz. d. Oxf. H. 176, b, 26. तत्सर्वमुपलक्षितम् 266, a, 17. — 5) betrachten als, halten für: एतत्कृत्यतमं राज्ञो नित्यमेवोपलक्ष्यते MBH. 13, 2087. पुरंदरपुराद्धीर् विशिष्टमुपलक्ष्ये 3, 12188. लोकप्रवादः सत्यो ऽयं परिणतैरुपलक्षितः R. 5, 26, 6. — 6) erblicken, bemerken, wahrnehmen, sehen; act. R. 5, 27, 31. 6, 88, 9. SUÇR. 1, 21, 6. 153, 7. MĀRK. 14, 19. VARĀH. BRH. S. 86, 10. med. MBH. 3, 16775. 16888. R. 2, 58, 25 (27 GORR.). 27. 39, 17 (15 GORR.). 4, 8, 7. 12, 41. 58, 8. 5, 56, 67. BHĀG. P. 10, 62, 15. लक्ष्य ऀCV. ÇR. 1, 12, 31. ÇĀṆK. ÇR. 1, 16, 9. MBH. 12, 8092. बुभुक्षितानां दीनानां नातृत्तिरुपलक्ष्यते R. GORR. 1, 13, 12. KATHĀS. 46, 45. BHĀG. P. 3, 26, 49. SARVADARÇANAS. 93, 15. प्रत्यक्षेण MĀRK. P. 21, 74. 113, 11. लक्षित MBH. 3, 2186. R. 4, 51, 26. 7, 37, 5, 29. KĀM. NITIS. 16, 14. KATHĀS. 31, 48. BHĀG. P. 3, 30, 30. HIT. ed. JOHNS. 1815. VET. in LA. (III) 10, 1. प्रत्यक्षम् R. 4, 46, 18. सम्यगुपलक्षितं (so mit der v. l. zu lesen) भवत्या ÇĀK. 15, 15. DHŪRTAS. 83, 6. PAÑĀT. 50, 14. नोपलक्षित BHĀG. P. 5, 18, 30. अनुपलक्षित R. 4, 2, 13. 6, 1, 6. KĀM. NITIS. 17, 17. KATHĀS. 95, 47. BHĀG. P. 4, 13, 47. DAÇAK. 78, 1. KULL. zu M. 7, 147. SARVADARÇANAS. 93, 9. — भवतां रोमकूपाणि प्रकृष्टान्युपलक्ष्ये MBH. 4, 1464. R. 2, 52, 21. 71, 34. कृतविषमिवात्मानमपि चाद्योपलक्ष्ये R. GORR. 2, 71, 22. सुखासीनं ततस्तं तु विश्रान्तमुपलक्ष्य च MBH. 1, 6. 7848. BHĀG. P. 3, 18, 6. 4, 9, 2. ÇĀTR. 10, 133. DAÇAK. 63, 17. स गिरिरन्ध्र एवोपलक्ष्यते HARIV. 3937. 11393 (उपलक्ष्यते die neuere Ausg.). R. GORR. 2, 73, 22. MĀRK. P. 66, 15. HIT. ed. JOHNS. 2410. अयमुपजातक्रोध इवोपलक्ष्यते PRAB. 6, 6. न भारती मे ऽङ्गमूषोपलक्ष्यते BHĀG. P. 2, 6, 33. देवराज्ञो ऽपि मया नित्यमत्रोपलक्षितः । विचलन्प्रथमोत्पाते कृपानाम् MBH. 3, 12030. HARIV. 9718. R. 4, 5, 20. VIKR. 78, 20. fg. KATHĀS. 32, 66. लेब्ध्यानीवोपलक्षिताः BHĀG. P. 10, 39, 36. इतरवदिकोपलक्षितः 5, 3, 9. प्रविष्टो ऽनुपलक्षितः R. 5, 12, 1. जङ्घाद्वाद्यं च कोशं च भरतो चोपलक्ष्यते es hat den Anschein, als wenn 2, 61, 11. vernehmen, hören: आभाषितं किंचिद्वोपलक्ष्य HARIV. 8409. उपलक्षितम् (so ist zu lesen) MĀLAY. 67, 17. wahrnehmen so v. a. empfinden: यस्माद्दुःखमुपलक्ष्यते (v. l. für उपलक्ष्यते) Spr. 1491. — Vgl. उपलक्षक fg.

— अनुपुप erblicken, wahrnehmen: (निमित्तानि) सुरर्षिसिद्धाभ्युपलक्षितानि R. 5, 28, 11.

— समुप 1) sein Augenmerk richten auf, beobachten: निमित्तानि समुपलक्ष्येत् KĀM. NITIS. 16, 35. — 2) erblicken, wahrnehmen: उक्तस्योक्तस्य नेकात्मकं समुपलक्ष्ये MBH. 2, 1557. येन लिङ्गेन यो देशो युक्तः समुपलक्ष्यते 1, 281.

— संप्रति erblicken, wahrnehmen: अस्वामिकस्य स्वामित्वं यस्मिन्संप्रतिलक्ष्यते (so die ed. Bomb.) MBH. 13, 2633.

— वि 1) kennzeichnen: लक्षित gekennzeichnet, erkennbar an BHĀG. P. 1, 8, 39. 3, 21, 20. 5, 18, 18. 10, 38, 25. — 2) erblicken, wahrnehmen: नातिद्वरे च नगरं वनादस्माद्विलक्ष्ये (अस्माद्धि ल^० MBH. 1, 5924) Hip. 1, 51. विलक्ष्य दैत्यम् BHĀG. P. 3, 18, 21. 10, 7, 24. अत्रिलक्षित 5, 6, 6. तस्मिन्-